

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार
कृषि व पदुम विभागाच्या अखत्यारीतील
राज्यातील चारही कृषि विद्यापीठाच्या अधिनस्त
कार्यालयांतील गट-अ ते गट-ड संवर्गातील
पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणेबाबत...

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग,

शासन निर्णय क्रमांक :-संकीर्ण १५२० /प्र.क्र११३./६अ ,

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- १८ मे, २०२१.

वाचा:- १) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६

२) केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांची दि. ०४.०१.२०२१ ची
अधिसूचना

३) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्र. दिव्यांग-२०१९/ प्र.क्र.२५१/दि.क.२,
दि. १२.११.२०२०

४) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.दिव्यांग-२०१९/प्र.क्र.२५१/दि.क.२,
दि. ०२.०२.२०२१.

प्रस्तावना:-

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ३३ नुसार दिव्यांगासाठी शासन सेवेतील पदांची पदसुनिश्चिती करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र शासनाने दि. ०४.०१.२०२१ च्या अधिसूचनेन्वये दिव्यांगासाठी सुनिश्चित केलेल्या पदांची यादी करून सदर यादी केंद्र शासनाच्या www.disabilityaffairs.gov.in या संकेतस्थळावर Policy/Act/Rules-Notification येथे List of Post identification suitable for Persons with Benchmark Disability notified on ०४.०१.२०२१ या शिर्षाखाली प्रसिध्द केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. ०२.०२.२०२१ च्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या आस्थापनेवरील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करण्याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर शासन निर्णयातील निर्देशास अनुसरून कृषि व पदुम विभागाच्या अखत्यारीतील राज्यातील चारही कृषि विद्यापीठाच्या अधिनस्त कार्यालयांतील गट-अ ते गट-ड संवर्गातील पदे दिव्यांग प्रवर्गासाठी सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील कलम ३३ नुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील पदांची पदसुनिश्चिती करण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांनी दि. ०४.०१.२०२१ च्या अधिसूचनेन्वये दिव्यांगासाठी सुनिश्चित केलेल्या पदांची यादी करून प्रसिध्द केलेली आहे. त्यामध्ये नमूद केल्यानुसार केंद्र शासनाने पदसुनिश्चिती करून दिव्यांगासाठी पदे सुनिश्चित केलेली गट "अ" ते गट "ड" मधील जी पदे राज्य शासनाच्या आस्थापनेवर आहेत अशा पदांबाबत केंद्र शासनाने प्रसिध्द केलेल्या यादीतील ज्या पदांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या, कामाचे स्वरूप व प्रचलित वेतनश्रेणी राज्य शासन सेवेतील पदांशी समान आहेत, अशा पदांची पदनामे जरी भिन्न असली तरी राज्य शासन सेवेतील ती पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित

राहतील, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दि. ०२.०२.२०२१ च्या शासन निर्णयान्वये दिलेल्या आहेत.

२. त्यास अनुसरून केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या दि. ०४.०१.२०२१ रोजीच्या अधिसूचनेतील दिव्यांगासाठी सुनिश्चित केलेल्या गट-अ ते गट-ड संवर्गाकरीता प्रसिध्द केलेल्या यादीतील कृषि व पदुम विभागाच्या अखत्यारितील राज्यातील चारही कृषि विद्यापीठांच्या अधिनस्त कार्यालयांतील गट-अ ते गट-ड संवर्गात पदांसाठी या शासन निर्णयान्वये ,दिव्यांगासाठी विवरणपत्र-अ आणि विवरणपत्र-ब मध्ये दर्शविल्याप्रमाणे पदे सुनिश्चित करण्यात येत आहेत.

३. सदर शासन निर्णय, केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांची दि. ०४.०१.२०२१ ची अधिसूचना व सामाजिक न्याय विभागाच्या दि. ०२.०२.२०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्र. २०२१०५१८१२०१५१७२०१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरी ने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(उमेश चांदिवडे)

सहपत्र:- विवरणपत्र-अ व ब
प्रति,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

१. मा. राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. मंत्री (कृषि) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा. राज्यमंत्री (कृषि), यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद/विधानसभा विधानमंडळ सचिवालय, मुंबई
६. मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई
७. मा. प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
८. मा. प्रधान सचिव (पदुम) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
९. मा. सचिव, (कृषि) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई
१०. महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे
११. आयुक्त, दिव्यांग कल्याण, आयुक्तालय, पुणे,
१२. सह/उप सचिव, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई,
१३. कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,
१४. कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली,
१५. कुलसचिव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला,
१६. कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी,
१७. निवडनस्ती.

शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग क्र संकीर्ण १५२० /प्र.क्र. ११३ /६अ , दिनांक :- १८ मे, २०२१ चे विवरणपत्र-अ

विवरणपत्र-अ
कृषि विभागातील दिव्यांगासाठी सुनिश्चित करावयाची पदे.

अ.क्र	पदनाम	शारीरिक पात्रता	दिव्यांग प्रवर्ग	सदर पदाची जबाबदारी आणि कर्तव्य
गट-अ				
१.	संचालक	S, ST, W, BN, RW, SE, H, C, MF	a) B, LV b) D, HH c) OA, BA, OL, BL, OAL, LC, Dw, AAV, MDy d) MI e) MD involving (a) to (d) above	विस्तार शिक्षण व संशोधन कार्य प्रमुख म्हणून कार्य करणे
२	प्राध्यापक	S, SE, W, BN, MF	a) B, LV b) D, HH c) OA,BA, OL, BL, OAL, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	शैक्षणिक/विस्तार शिक्षण/संशोधन कामे करणे
३	विद्यापीठ ग्रंथपाल	S, ST, W, BN, SE, C	a) LV b) D, HH	ग्रंथालयाचा प्रमुख म्हणुन कामकाज करणे

			<p>c) OA,BA, OL, BL, OAL, CP, LC, Dw, AAV</p> <p>d) ASD (M), SLD, MI</p> <p>e) MD involving a) to (d) above</p>	
४	सहायक प्राध्यापक	S, W, BN, MF, SE	<p>a) B, LV</p> <p>b) D, HH</p> <p>c) OA,BA, OL, BL, OAL, CP, LC, Dw, AAV</p> <p>d) ASD (M), SLD, MI</p> <p>e) MD involving (a) to (d) above</p>	शैक्षणिक/विस्तार शिक्षण/संशोधन कामे करणे
५	वैद्यकीय अधिकारी	S, ST, W, BN, MF, RW, SE, H, C	<p>a) OA, OL, BL, CP, LC Dw, AAV (Non-surgical jobs)</p> <p>b) SLD</p> <p>c) MD Involving (a) to (b) above</p>	वैद्यकीय /चिकित्सा सुविधा पुरविणे
६	उपकुलसचिव	S, ST, W, MF, RW, SE, C	<p>a) B, LV</p> <p>b) D, HH</p> <p>c) OA, BA, OL, BL, OAL,CP, LC, Dw, AAV, MDy</p> <p>d) MI</p>	कुलसचिव यांना विद्यापीठाच्या रोजच्या कामकाजात प्रशाकीय कामे, नेमणुक, पदोन्नती, बदल्या, इ. कामकाजात मदत करणे

			e) MD involving (a) to (d) above	
७	उपअभियंता	S, ST, BN, KC, MF, RW, SE, H, C	a) D, HH b) OA, OL, LC, Dw, AAV c) SLD, MI d) MD involving (a) to (c) above	इमारत बांधकामाचे व देखभाल दुरुस्तीचे अंदाजपत्रक तयार करणे
८	सुरक्षा अधिकारी	S, ST, W, JU, RW, SE, H	a) D, HH b) OA, OL, CP, LC, Dw, AAV c) SLD d) MD Involving (a) to (c) above	विद्यापीठ मालमत्तेचे संरक्षणकरणे
९	सहायक ग्रंथपाल	S, ST, W, BN, SE, C, MF	a) LV b) D, HH c) OA,BA, OL, BL, OAL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	ग्रंथालयाचे व्यवस्थापन, नियंत्रण इ. कर्तव्य पार पाडणे
१०	प्रक्षेत्र अधिकारी	S, ST, W, RW, SE, C,MF	a) B, LV b) D, HH c) OA, BA, OL, LC, Dw, AAV d) SLD, MI	प्रक्षेत्रावरील व्यवस्थापन, नियंत्रण इ. कर्तव्य पार पाडणे

			e) MD involving (a) to (d) above	
११	सहायक कुलसचिव	S, ST, W, RW, MF	a) B, LV b) D, HH c) OA, BA, OL, OAL, CP, LC, Dw, AAV, MDy d) SLD, MI e) MD involving (a) to (d) above	अधिनस्त काम करीत असलेल्या कर्मचा-यांकडून चांगल्या प्रकारे काम करून घेण्यास जबाबदार
१२	सहाय्यक नियंत्रक	S,BN,MF,RW,SE,C	a) B, LV b) D, HH c) OA, BA, OL,BL, OAL, BLOA,BLA,LC,Dw, AAV d) MD involving (a) to (c) above	अधिनस्त काम करीत असलेल्या कर्मचा-यांकडून लेखा/वित्त विषयक काम चांगल्या प्रकारे करून घेण्यास जबाबदार.
गट-ब				
१३	चलत छायाचित्रकार	S,ST,W,BN, MF, SE	a) D, HH b) OL, BL, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c)above	विद्यापीठातील निरनिराळ्या कार्यक्रमाचे छायाचित्रणाचे काम करणे
१४	कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता (स्थापत्य)	S, ST, W, BN, MF, RW, SE, H, C	a) LV b) D, HH c) OA, BA, OL, BL, Dw,	विभागीय बांधकामावर देखरेख व नियंत्रण ठेवणे

			AAV d) SLD, MI e) MD involving (a) to (d) above	
१५	लघुलेखक निम्न श्रेणी	S, ST, W, L, MF, RW, SE, H, C	a) B, LV b) HH c) OA, OL, BL, OAL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	वरिष्ठांचा कामात मदतकरणे
१६	शाखाधिकारी / कार्यालय अक्षीक्षक/ कक्ष अधिकारी	S,ST,W,BN,RW,SE ,H,C,MF	a) B, LV b) D, HH c) OA, BA, OL, BL, OAL, CP, Dw, AAV, MDy d) SLD,MI e) MD involving (a) to (d) above	शाखाधिकारी म्हणुन कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवून शिस्तीचे पालन करणे
१७	सहाय्यक शाखाधिकारी/ सहाय्यक कक्ष अधिकारी/ सहाय्यक अधीक्षक	S, ST, W, BN, RW, SE, H, C, MF	a) B, LV b) D, HH c) OA,BA, OL, BL, OAL, CP, LC, Dw, AAV d) SLD, MI e) MD involving	शाखाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांना पूरक कर्मचारी म्हणून जबाबदारीने कामे पार पाडणे

			(a) to (d) above	
गट-क				
१८	कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता (विद्युत)	S, ST, W, BN, KC, PP, MF, RW, SE, C	a) D, HH b) OL, LC, Dw, AAV c) SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विभागीय बांधकामावर देखरेख व नियंत्रण ठेवणे
१९	कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता (यांत्रिक)	S, ST, W, BN, KC, MF, RW, SE, H, C	a) LV b) D, HH c) OA, BA, OL, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विभागीय बांधकामावर देखरेख व नियंत्रण ठेवणे
२०	प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य)	S, ST, BN, MF, RW, SE	a) D, HH b) OL, CP, LC, Dw, AAV c) SLD, MI d) MD involving (a) to (c) above	प्रयोगशाळेतील कामकाज
२१	प्रयोगशाळा सहाय्यक (कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय)	S, SE, BN, C, MF, RW , ST	a) B, LV b) D, HH c) OA, BA, OL, OAL, Dw, AAV, MDy d) ASD (M, MoD), ID, SLD, MI	प्रयोगशाळेतील कामकाज

			e) MD involving (a) to (d) above	
२२	कनिष्ठ अभियंता	S, ST, W, BN, MF, RW, SE, H, C	a) LV b) D, HH c) OA, BA, OL, BL, Dw, AAV d) SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ बांधकाम/विद्युत/यंत्रांची देखरेख व नियंत्रण ठेवणे
२३	सायक्लोस्टाईल मशिन ऑपरेटर	S, ST, BN, MF, SE	a) B, LV b) D, HH c) OA, OL, LC, Dw, AAV d) ASD (M,MoD), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	सायक्लोस्टाईल मशिन चालविणे
२४	कंपाउंडर	S, ST, W, BN, L, MF,SE,RW, H,C	a) D, HH b) OL,CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विद्यापीठ दवाखान्यात औषध विषयक बाबी सांभाळणे
२५	मशिन ऑपरेटर	S, ST, BN, MF, SE	a) D, HH b) OL, CP, LC, Dw, AAV	विद्यापीठातील यंत्रे चालविणे

			c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	
२६	आरेखक	S, ST, W, BN, PP, MF, RW, SE, H, C	a) B, LV b) D, HH c) OA, OL, BL, Dw, AAV d) ASD (M), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ बांधकामाचे आरेखण व नकाशे तयार करणे
२७	वायरमन	S, ST, W, BN, L, KC, PP, MF, RW, SE, H	a) LV b) D, HH c) OA, OL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M,MoD), ID, SLD,MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठातील पाणी पुरवठ्याची कामे
२८	पंप परिचर	S, ST, W, BN, RW, SE, H, C	a) B, LV b) D, HH c) OL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M,MoD), ID, SLD,MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठातील बांधकाम विषयक कामे

२९	गवंडी	S, ST, W, BN, RW, SE, H, C	a) B, LV b) D, HH c) OL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M,MoD), ID, SLD,MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठातील बांधकाम विषयक कामे
३०	सर्वेअर	S, ST, W, BN, L, KC, MF, RW, SE, H,C	a) D, HH b) OA, OL, LC, Dw, AAV c) SLD, MI d) MD Involving (a) to (c) above	कर्मशाळा/अभियांत्रिकी विभागामधील काम करणे
३१	मासेमार	S, ST, BN, MF, RW, SE	a) D, HH b) OL, CP, LC, Dw,AAV c) SLD, MI d) MD involving (a) to (c) above	मासेमारी ,नौकानयन आणि खलाशी काम
३२	इन्स्ट्रुमेंट यंत्रज्ञ	S, ST, BN, RW, SE, H	a) D, HH b) OL, BL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	कृषि अभियांत्रिकी कार्यशाळेतील कामकाज
३३	गिअर टेक्निशियन	S, ST, BN, RW,	a) D, HH	क्राफ्ट आणि गिअर यांचा प्रत्यक्ष वापर

		SE, H	b) OL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	करणे आणि देखभाल
३४	शीतगृह चालक/ प्रशीतन यंत्रचालक	S, ST, BN, L, PP, MF, SE	a) LV b) D, HH c) OL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	शीतगृहाशी संबंधित कामकाज
३५	मोटरमन (कार्यशाळा)	S, ST, W, PP, MF, SE	a) D, HH b) OA ,OL, LC, Dw, AAV c) ASD (M, MoD), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	अभियांत्रिकी कार्यशाळेतील कामकाज
३६	तांत्रिक सहाय्यक	ST, MF, SE	a) D, HH b) OL, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विद्यापीठ कार्यशाळेत तांत्रिक कामे करणे
३७	मदतनीस	S, ST, W, BN, L, KC, PP, MF, SE,C	a) LV b) D, HH	कर्मशाळा, प्रक्षेत्र, अभियांत्रिकी, बांधकाम विभागामध्ये काम करणे

			<p>c) OL, CP, LC, Dw, AAV</p> <p>d) ASD (M,MoD), ID, SLD, MI</p> <p>e) MD involving</p> <p>(a) to (d) above</p>	
३८	बाईंडर	S,BN,KC,MF,SE	<p>a) B, LV</p> <p>b) D, HH</p> <p>c) OL, BL, CP, Dw, AAV</p> <p>d) ASD (M), ID, SLD, MI</p> <p>e) MD involving</p> <p>(a) to (d) above</p>	विद्यापीठ मुद्रणालयातील कामकाज करणे
३९	टिनस्मिथ	S, ST, W, BN, L, PP, MF, SE	<p>a) D, HH</p> <p>b) OL, CP, LC, Dw, AAV</p> <p>c) ASD (M), ID, SLD, MI</p> <p>d) MD involving</p> <p>(a) to (c) above</p>	विद्यापीठ कार्यशाळेत तांत्रिक कामेकरणे
४०	कॅशीअर	S, ST, BN, MF, RW, SE, H, C	<p>a) D, HH</p> <p>b) OA,BA, OL, BL, CP, LC, Dw, AAV, MDy</p> <p>c) ASD (M), SLD, MI</p> <p>d) MD Involving</p> <p>(a) to (c) above</p>	कार्यालयातील रोखपालाचे काम करणे
४१	सिनीअर स्टोअर किपर	S, ST, SE,RW,H,C	<p>a) D, HH</p> <p>b) OA, OL, LC, Dw, AAV</p> <p>c) ASD (M, MoD),</p>	कार्यालयातील साठाबाबत काम करणे

			ID,SLD, MI d) MD involving (a) to (c) above	
४२	परिचारिका	S, ST, W, BN, RW, SE, H, C	a) B, LV b) D, HH c) OL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ दवाखान्यातील वैद्यकीय अधिका-यांना मदत करणे
४३	छपाईकार	S, ST, W, BN, MF,SE	a) D, HH b) OL, BL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विद्यापीठ मुद्रणालयामध्ये छपाईचे काम करणे
४४	छायाचित्रकार	S,ST,W,BN, MF, SE	a) D, HH b) OL, BL, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विद्यापीठाचे संशोधन/विस्तार कामाचे छायाचित्रण करणे
४५	सहाय्यक सुरक्षा अधिकारी	W, R, H	a) OL, CP, LC, Dw, AAV b) SLD c) MD involving (a) to (b) above	विद्यापीठ परिसर/प्रक्षेत्राची रक्षा करणे
४६	तारतंत्री	S, ST, W, BN, L,	a) D, HH	विद्यापीठातील वीज विषयक कामे करणे

		KC, PP, MF, SE	b) SLD, MI c) MD involving (a) to (b) above	
४७	मिश्रक (पशुवैद्यकीय)	S, ST, BN, PP, RW, SE, H	a) D, HH b) OL, LC, Dw, AAV c) ASD (M), ID, SLD, MI d) MD involving (a) to (c) above	पशुचिकीत्सकाचे सुचनेप्रमाणे औषधे/मात्रा पुरविणे
४८	वरिष्ठ लिपीक	S, ST, W, RW, H, C, MF	a) B, LV b) D, HH c) OA, OL, BA, BL, OAL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	रोखपाल/टिपणी सहायक/अंदाज पत्रक तयार करणे
४९	लघुटंकलेखक	S, ST, W, MF, SE, H	a) B, LV b) OA, OL, BL, CP, LC, Dw, AAV, MDy c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	मराठी व इंग्रजी लघुलेखन व टंकलेखनाची कामे करणे
५०	प्रयोगशाळा सहायक	S, ST, W, MF, SE, H, C	a) LV b) D, HH c) OA, OL, OAL, CP,	प्रयोगशाळेतील कामे करणे

			LC, Dw, AAV d) ASD (M, MoD), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	
५१	फिटर	S, ST, BN, PP, MF, SE	a) B, LV b) D, HH c) OL, BL, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ कर्मशाळेतील यंत्राची दुरुस्ती करणे
५२	टर्नर	S, ST, BN, MF, SE	a) B, LV b) D, HH c) OL, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	कर्मशाळा, प्रक्षेत्र, अभियांत्रिकी विभागामधील सर्व प्रकारच्या कातकामाचे काम करणे
५३	वेल्डर	S, ST, W, BN, MF, SE	a) D, HH b) OL, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	कर्मशाळा, प्रक्षेत्र, अभियांत्रिकी विभागामधील सर्व प्रकारच्या वेलडींगचे काम करणे
५४	ट्रॅक्टर चालक	S, ST, BN, L, KC, SE	a) D, HH b) OL, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI	वाहन चालविणे

			d) MD involving (a) to (c) above	
गट-ड				
५५	चौकीदार	S, ST, W, BN, L, KC, PP, MF, SE, H, C	a) B, LV b) D, HH c) OA, OL, OAL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठातील इमारत/प्रक्षेत्रांचे रक्षण करणे
५६	मजुर	S, ST, W, BN, L, MF, SE, C	a) B, LV b) D, HH c) OA, OL, BL, OAL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M, MoD), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठातील प्रक्षेत्रातील शेतीची मजुर विषयक कामे करणे
५७	प्रयोगशाळा परिचर	S, ST, W, MF, RW, SE, H	a) LV b) D, HH c) OL, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	प्रयोगशाळेतील कामकाज करणे
५८	माळी	S, ST, W, BN, KC,	a) LV	विद्यापीठ बागेतील काम करणे

		MF,SE	b) D, HH c) OA, OL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	
५९	सफाई कामगार	S, ST, W, BN, L, KC, PP, MF, SE,H	a)B, LV b) D, HH c) OL, CP, LC,Dw, AAV d) ASD (M,MoD), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ कार्यालय/प्रक्षेत्राचे साफसफाई करणे

शासन निर्णय कृषि व पदुम विभाग क्र संकीर्ण१५२० /प्र.क्र. ११३ /६अ , दिनांक :- १८ मे, २०२१ चे विवरणपत्र-ब

विवरणपत्र-ब

केंद्र शासनाने प्रसिध्द केलेल्या यादीतील ज्या पदांची कर्तव्ये व जबाबदा-या ,कामाचे स्वरूप व प्रचलित वेतनश्रेणी राज्य शासन सेवेतील पदांशी समान आहेत,अशी पदनामे भिन्न असलेली कृषि विभागातील पदे दिव्यांगासाठी सुनिश्चित करणोबाबत...

अ.क्र.	केंद्र शासनाच्या अधिसूचनेतील पदाचे नाव	कृषि विभागातील पदाचे नाव	शारिरीक योग्यता	दिव्यांग \ आरक्षणाचा सुयोग्य प्रकार	पदाच्या कर्तव्य / जबाबदा-या/कामाचे स्वरूप (संक्षिप्त)
गट-अ					
१	Dean University College	अधिष्ठाता	S,ST,W,BN,RW,SE, H,C	a) B,LV b) HH c) OA,BA,OL,LC ,Dw,AAV d) MI e) MD involving (a) to (d) above	शैक्षणिक/विस्तार शिक्षण/संशोधन कामे करणे
२	Assistant Professor	१)सहयोगी अधिष्ठाता, २)विभाग प्रमुख, ३)मुख्य शास्त्रज्ञ, ४)सहयोगी प्राध्यापक	S, W, BN, MF, SE	a) B, LV b) D, HH c) OA,BA, OL, BL, OAL, CP, LC, DW, AAV d) ASD (M), SLD, MI	शैक्षणिक/विस्तार शिक्षण/संशोधन कामे करणे

				e) MD involving (a) to (d) above	
३	Senior Accountant	अधिदान व लेखा अधिकारी	S, ST, W, BN, RW, SE, H,C,MF	a) B, LV b) D, HH c) OA, OL, BL, OAL, BA,CP, LC, Dw, AAV, d) ASD (M,MOD), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	लेखा विषयक कामावर नियंत्रण ठेवणे.
४	Game Supervisor	१)क्रीडा अधिकारी, २) शारिरीक प्रशिक्षण निर्देशक	S, ST, W, BN, L, PP, MF,RW , SE, H	a) D, HH b) OL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	क्रीडा विषयक कामे
५	Clerks, General	कुलगुरुंचे स्वीय सहायक	S, ST, W, MF, RW, SE, H	a) B, LV b) D, HH c) OA,BA, OL, BL, OAL, CP, LC, Dw, AAV, MDy d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	मा. कुलगुरुंचे दूरध्वनी संदेश घेणे व पोहचविणे
६	Steno Grade-III	लघुलेखक निवड	S, ST, W, BN, RW,	a) B, LV	लघुलेखनाचे काम पार

		श्रेणी	SE, H,C	b) OA, OL, OAL, CP, LC, Dw, AAV, MDy c) SLD, MI d) MD involving (a) to (c) above	पाडणे
गट-ब					
७	Technical Asst. (Reeling & Spinning)	वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक	ST, MF, SE	a) D, HH b) OL, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विद्यापीठ कार्यशाखेतील तांत्रिक कामावर देखरेख व नियंत्रण ठेवणे
८	Layout Artist	मुख्य कलाकार	S, ST, MF, RW, SE, C	a) D, HH b) OA,OL, BL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD Involving (a) to (c) above	ले-आऊट छायाचित्रण, चित्रिकरण छपाई इ. कामे करणे
९	Medical Officer	सहायक वैद्यकीय अधिकारी	S, ST, W, BN, MF, RW, SE, H, C	a) OA, OL, BL, CP, LC, Dw, AAV (Non-surgical jobs) b) SLD c) MD Involving (a) to (b) above	विद्यापीठातील अधिकारी/कर्मचारी, विद्यार्थी यांना आरोग्य सुविधा पुरविणे

१०	Research Officer (Unani)	वरिष्ठ संशोधन सहायक	S, ST,W, RW, SE,H, C, MF	a) D, HH b) OA,BA OL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD Involving (a) to (c) above	प्रक्षेत्राशी व संशोधनाशी निगडीत कामे करणे
११	Junior Steno- grapher	लघुलेखक निम्न श्रेणी	S, ST, W, L, MF, RW, SE, H, C	a) B, LV b) HH c) OA, OL, BL, OAL, CP,LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	लघुलेखनाचे काम पार पाडणे.
गट-क					
१२	Assistant Librarian	१)तांत्रिक सहायक (ग्रंथालय)	S, ST, W, BN, SE, C, MF	a) LV b) D, HH c) OA,BA, OL,BL, OAL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ ग्रंथालयातील तांत्रिकी कामे करणे
		२)निर्गम सहायक ३)प्रतिरूप लेखन सहायक			विद्यापीठ ग्रंथालयातील कामे करणे
		४)मुख्य तालिकाकार ५)कनिष्ठ तालिकाकार ६)ग्रंथालय सहायक			विद्यापीठ ग्रंथालयातील कामाचे नियोजन / अंमलबजाणी करणे
१३	Laboratory Attendant	प्रयोगशाळा सहाय्यक	S,SE,BN,C,MF,R W,ST	a) B, LV b) D, HH	प्रयोगशाळेतील कामकाज पाहणे.

		(काढणी पश्चात व्यवस्थापन		c) OA, BA, OL, OAL, Dw, AAV, MDy d) ASD (M, MoD), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	
१४	Research Officer (Unani	कनिष्ठ संशोधन सहायक	S, ST,W, RW, SE,H, C, MF	a) D, HH b) OA,BA OL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD Involving (a) to (c) above	प्रक्षेत्राशी व संशोधनाशी निगडीत कामे करणे
१५	Animal Keeper	१) पशुधन पर्यवेक्षक	S, ST, W, MF RW, SE,H,C	a) LV b) D, HH c) OL, Dw, AAV d) ID , SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठातील पशुपक्षी यांची देखभाल करणे
		२) झु-किपर			प्राणी संग्रहालयातील कामे करणे
१६	Computer Center Assistant	१) कनिष्ठ संगणक सहायक २) संगणक चालक	S, ST, W, BN, MF, RW,SE	a) B, LV b) D, HH c) OA, BA, OL, BL, OAL, CP, LC, Dw,	संशोधनाचे निगडीत माहिती संगणीकृत करणे

				AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	संगणकावरील कामे करणे
१७	Cameraman Photomachnical	कलाकार वरिष्ठ कलाकार	S,ST,W,BN, MF, SE	a) D, HH b) OL, BL, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving	विद्यापीठाचे संशोधन / विस्तार कामाचे छायाचित्रण करणे
		ऑडीओ व्हीज्युअल ऑपरेटर			विद्यापीठा आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये वाद्ययंत्र चालविणे
		ज्यु. फोटोग्राफर			विद्यापीठात आयोजित विविध कार्यक्रमांचे छायाचित्रण करणे
		डार्क रूम असिस्टंट			विद्यापीठाच्या छायाचित्रकार यांचे कामात मदत करणे
१८	Jr.Carpenter	कारपेंटर	S, ST, W, BN, RW, SE, H,C	a) B, LV b) D, HH c) OA, OL, OAL, Dw, AAV d) ASD (M, MoD), ID, SLD, MI e) MD involving (a) to	विद्यापीठातील उपलब्ध असलेल्या सर्व पारंपारिक औजारांची निगा व दुरुस्ती करणे

				(d)above	
१९	Path.Lab Assistant	१) वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक २) प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य)	S, ST, BN, MF, RW, SE	a) D, HH b) OL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	प्रयोगशाळेतील कामकाज पाहणे.
२०	Auto Mechanic Technician	१)वरिष्ठ यंत्रज्ञ २)कनिष्ठ यंत्रज्ञ	S, ST, BN, RW, SE,	a) D, HH b) OL, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	वाहनांची दुरुस्ती
२१	Veterinary Compounder	मिश्रक-नि-व्रणोपचार	S, ST, BN, PP, RW, SE, H	a) D, HH b) OL, LC, Dw, AAV c) ASD (M),ID,SLD,MI d) MD involving (a) to (c) above	पशुधनाची देखभाल करणे
२२	Scientist Soil (E)	जिवशास्त्रज्ञ	ST, W, BN, MF, SE	a) D, HH b) OA, OL, BL,OAL, CP, LC,Dw, AAV c) SLD, MI d) MD involving (a) to (c) above	कार्यालयीन कामकाज, प्रक्षेत्रावरील कामकाज
२३	Electrician Grade-I	मत्स्यालय यंत्रज्ञ	S, ST, W, L, MF, SE	a) D, HH	मत्स्यालयातील

				b) OL, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विद्युतविषयक यंत्राचे देखभाल करणे
२४	Khalasi	कुशलमासेमार	S, ST, BN, L, MF, SE, C	a) LV b) D, HH c) OA, OL, BL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M, MoD), ID, SLD, MI e) MD involving(a) to (d) above	मासेमारी, नौकानयन आणि खलाशी काम
२५	Mechanic, Precision Instrument, Gen	शास्त्रीय उपकरणे तंत्रज्ञ	S, ST, BN, MF, SE	a) D, HH b) OL, BL, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	उपकरणांची देखभाल व दुरुस्ती
२६	Junior Engineer Mechanical	१) जनरल मेकॅनिक २) वरिष्ठ यांत्रिक ३) कनिष्ठ यांत्रिक ४) ब्लॅकस्मिथ	S, ST, W, BN, KC, MF, RW, SE, H, C	a) LV b) D, HH c) OA, BA, OL, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	अभियांत्रिकी कार्यशाळेतील कामकाज विद्यापीठ कार्यशाळेत मार्गदर्शन करणे विद्यापीठ कार्यशाळेत कामात मदत करणे कर्मशाळा, प्रक्षेत्र,

					अभियांत्रिकी विभागामधील काम करणे
		५)फाऊंड्रीमन			कर्मशाळा/अभियांत्रिकी विभागामधील काम करणे
		६)प्रक्षेत्र यांत्रिक			विद्यापीठ कार्यशाळेत मार्गदर्शन करणे
		७)यांत्रिकी / यंत्रकारागीर			सर्व प्रकारच्या यांत्रिक शेती अवजाराची निगा व दुरुस्ती करणे
		८)यांत्रिक निर्देशक			विद्यापीठ कार्यशाळेत यांत्रिक कामे करणे
		९)ओतारी / ओतशाळ कर्मचारी			विद्यापीठ कार्यशाळेत काम करणे
		१०)कातारी			कर्मशाळा, प्रक्षेत्र, अभियांत्रिकी विभागामधील सर्व प्रकारच्या कात कामाचे काम करणे
		११)कृषियंत्र चालक			विद्यापीठातील कृषियंत्रे चालविणे
		१२)जोडारी तथा यांत्रिक			सर्व प्रकारच्या यांत्रिक शेती अवजाराची निगा व दुरुस्ती करणे
२७	Maintenance Engine	संगणक हार्डवेअर	S, ST, BN, PP,	a) D, HH	संगणक हार्डवेअर

		मेकॅनिक	RW,SE, H	b) OL, CP, LC, Dw, AAV c) SLD, MI d) MD involving (a) to (c) above	संबंधित कामकाज
२८	Passenger, Guide, Railways	फोरमन सुपरवायझर	S,ST,W,MF,RW,SE ,H,C	a) LV b) OA, OL, CP, LC,Dw, AAV c) ID, SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विद्यापीठ कार्यशाळेत कामाचे निर्देशन व अंमलबजाणी करणे
२९	Pressman, Roto-Gravure	कंपोजिटर	S, ST, W, BN, MF,SE	a) D, HH b) OL, BL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विद्यापीठ मुद्रालयातील कामकाज करणे
३०	Assembler, Refrigerator and AirConditoning	रेफ्रिजरेशन मेकॅनिक	S, ST, BN, L, PP, M SE	a) LV b) D, HH c) OL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	प्रक्षेत्र विभागामध्ये काम करणे
३१	Field Officer	मोजणीदार	S, ST, W, RW, SE,	a) B, LV	शेतीविषयक कामाची

			C,MF	b) D, HH c) OA, BA, OL,LC, Dw, AAV d) SLD, MI e) MD involving (a) to (d) above	मोजणी करणे.
३२	Tube Well Opertor	पंपचालक	S, ST, KC, PP, MF, SE	a) B, LV b) D, HH c) OL, BL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M, MoD), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ शेतीमधील इलेक्ट्रीक पंप चालविणे
३३	Wireman,Light and power	यांत्रिक तथा वीजतंत्री	S, ST, W, BN, L, KC, PP,MF, SE	a) D, HH b) SLD, MI c) MD involving (a) to (b) above	विद्यापीठातील वीज विषयी कामे करणे
३४	Pipe Layer	नळ कारागीर	S, ST, W, BN, L, MF, SE,H	a) LV b) D, HH c) OL, LC, Dw, AAV d) ASD (M, MoD), SLD, MI e) MD involving (a) to (c)above	विद्यापीठातील पाणी योजनेचे/नळ दुरुस्तीची कामे करणे

३५	Carrier Attendant	दूरध्वनी चालक	S, ST, W, MF,SE, H, C	a) LV b) OL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M,MoD),ID, SLD,MI d) MD involving (a) to (c) above	विद्यापीठातील दूरध्वनी विषयी कामाचे नियंत्रण करणे
३६	Compounder Gr.II	मिश्रक (वैद्यकीय)	S, ST, W, BN, L, MF, SE,RW, H,C	a) D, HH b) OL, CP, LC, Dw, AAV c) ASD (M), SLD, MI d) MD involving (a) to (c) above	विद्यापीठ दवाखान्यात औषध विषयक बाबी सांभाळणे
३७	Peon Office(Boy)	रिप्रोग्राफीक सहाय्यक	S,ST,W, L, KC, PP, MF, RW,SE, C	a) B, LV b) D, HH c) OA, OL, OAL,CP, LC,Dw, AAV d) ASD (M,MoD), ID,SLD, MI e) MD involving (a) to (d) above	ग्रंथालयीन कामे करणे
३८	Driver (Auto,Motor ,Cycle,Rickshaw)	ट्रक चालक	S, ST, W, BN,MF	a) D, HH b) OL, LC, Dw,AAV c) ASD (M), SLD d) MD involving	वाहन चालविणे

				(a) to (c) above	
३९	Operator(Utility)	बाष्पक सहाय्यक	S, ST, W, BN, RW, SE, H,C	a) D, HH b) OA, OL, OAL, CP,LC,Dw, AAV c) ASD (M, MoD), SLD,MI d) MD involving (a) to (c) above	बाष्पक यंत्र चलविणे
४०	Farm Superintendent	कृषि सहायक	S, ST, W, BN, L, MF, SE, C	a) LV b) D, HH c) OL, BL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	प्रक्षेत्राशी व संशोधनाशी निगडीत कामे करणे
४१	Clerks,General	शाखा सहायक	S, ST, W, MF, RW, SE, H	a) B, LV b) D, HH c) OA,BA, OL, BL, OAL, CP, LC, Dw, AAV, MDy d) ASD (M), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	मराठी व इंग्रजी टंकलेखनाची कामे करणे व पत्रव्यवहार सांभाळणे

४२	Tractor operator, Farm ;Tractor Drive	वाहनचालक	S,ST,BN,L,KC,SE	a)D,HH b) OL,Dw,AAV C)ASD (M),SLD,MI D)MD involving (a) to (c) above	वाहन चालविणे, ट्रॅक्टर चालविणे.
४३	Utility Hand	गॅस प्लँट मेकॅनिक	S,ST,W,BN,RW,S E,H,C	a) B, LV b) D, HH c) OA, OL, OAL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M,MoD),ID,SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठातील वायु यंत्र संबंधी कामे करणे.
४४	Peon Office(Boy)	१)परिचर	S,ST,W, L, KC, PP, MF, RW,SE, C	a) B, LV b) D, HH c) OA, OL, OAL,CP, LC,Dw, AAV d) ASD (M,MoD), ID,SLD, MI e) MD involving (a) to (d) above	कार्यालयीन व टपाल वाटपाचे काम करणे
		२)ग्रंथालय परिचर			विद्यापीठातील ग्रंथालयीन मदत करणे
		३)शिपाई			कार्यालयीन व टपाल वाटपाचे काम करणे
		४)पुस्तक वाहक			ग्रंथालयातील कामे
४५	Fishing Master	मत्स्य सहायक	S, ST, BN, MF, RW, SE	a) D, HH b) OL, CP, LC,Dw, AAV c) SLD, MI	मत्स्य संशोधन विभागात काम करणे

				d) MD involving (a) to (c) above	
४६	Field Officer	गणक	S, ST, W, RW, SE, C, MF	a) B, LV b) D, HH c) OA, BA, OL, LC, Dw, AAV d) SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ प्रक्षेत्रावर काम करणे.
४७	Tube Well Operator	व्हालमन	S, ST, KC, PP, MF, SE	a) B, LV b) D, HH c) OL, BL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M, MoD), SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ कार्यालय/ प्रक्षेत्र/निवासस्थान येथील इलेक्ट्रीक पंप चालविणे.
४८	Cook	खानसामा	ST, W, BN, L, MF, SE , C	a) LV b) D, HH c) OL, BL, CP, LC, Dw, AAV d) ASD (M, MoD), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ अतिथीगृहात खानावळीत काम करणे.

४९	Multi Tasking Staff (Administration) १.Selection Grade २.Sorter ३.Jamedar ४.Gardener ५.Group C Employee ६.Sweeper ७.Sweeper(HC) ८.Sorter(HC)	१)सफाई पर्यवेक्षक	S, ST, W, BN, RW, SE, H,C, MF	a) B, LV b) D, HH c)OA,BA,OL,OAL,CP, LC, Dw, AAV d) ASD (M), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	विद्यापीठ सफाई कामगारांकडून व्यवस्थित कामे करून घेणे
		२)प्रक्षेत्र सहायक			विद्यापीठातील प्रक्षेत्रातील शेती विषयक कामे करणे
		३) क्षेत्र संग्राहक			प्रक्षेत्रावरील कामकाज
५०	Laboratory Attenda	प्रयोगशाळा सेवक / पाल /नोकर	S,SE,BN,C,MF,R W,ST	a) B, LV b) D, HH c) OA, BA, OL, OAL, Dw, AAV, MDy d) ASD (M, MoD), ID, SLD, MI e) MD involving (a) to (d) above	प्रयोगशाळेतील कामे करणे

Category Abbreviations:

Sr. No.	Abbreviation	Long Form	Sr. No.	Abbreviation	Long Form
1	B	Blind	12	AAV	Acid Attack Victim
2	LV	Low Vision	13	ASD (M) (MoD)	Autism Spectrum Disorder (M-Mild) (MoD-Moderate)
3	D	Deaf	14	ID	Intellectual Disability
4	HH	Hearing Handicapped	15	SLD	Special Learning Disability
5	OL	One Leg	16	MI	Mental Illness
6	OAL	One Arm and One Leg	17	MD	Multiple Disabilities.
7	CP	Cerebral Palsy	18	BL	Both Leges
8	LC	Leprosy Cured	19	Dw	Dwarfism
9	BLOA	Both Legs and One Arm	20	OA	One Arm
10	BLA	Both Legs Arm	21	BA	Both Arms
11	MDy	Muscular Dystrophy			

Functional Requirement Abbreviations: :

Sr. No.	Abbreviation	Long Form	Sr. No.	Abbreviation	Long Form
1	S	Sitting	9	MF	Manipulation by Fingers
2	ST	Standing	10	SE	Seeing
3	W	Walking	11	H	Hearing
4	BN	Bending	12	C	Communication
5	L	Lifting	13	RW	Reading & Writing
6	KC	Kneeling & Crouching	14	CRL	Crawling
7	PP	Pulling & Pushing	15	CL	Climbing
8	J	Jumping			